



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्ष ४, अंक ३८]

शुक्रवार, एप्रिल २०, २०१८/चैत्र ३०, शके १९४०

[पृष्ठे ३०, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १०५

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० एप्रिल २०१८.

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.

क्रमांक एसजीए. २०१८/प्र.क्र. ६३/काम. ५.—ज्याअर्थी, ज्यांची नावे यासोबत जोडलेल्या अनुसूची एक च्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेली आहेत अशा विवक्षित सुरक्षा रक्षकांना (यात यापुढे ज्यांचा उल्लेख “उक्त सुरक्षा रक्षक” असा करण्यात आला आहे), उक्त अनुसूची एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या एका मुख्य मालकांकडे मुंबई येथे कामावर ठेवलेले आहे, अशा मे. स्टेल्थ मॅनेजमेंट सोल्युशन्स प्र. लि., १७०३, १७ वा मजला, विस्ता-आरसीटी मॉलच्या समोर, एलबीएस मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६ मालक श्री. स्टॅनी संतान बार्देस्कर यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त योजना” असा करण्यात आला आहे.) यांच्या अंमलबजावणीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केला आहे ;

आणि ज्याअर्थी, सल्लागार समितीशी विचारविनिमय केल्यानंतर आणि त्याबाबत संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाने शिफारस केल्यानुसार उक्त सुरक्षा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे, उक्त अधिनियमाद्वारे व त्या अधिनियमांन्वये आणि उक्त योजनेद्वारे व त्यान्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्षा एकंदरीत पाहता, कमी फायदेशीर नाहीत, असे महाराष्ट्र शासनाचे मत झालेले आहे ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ याच्या कलम २३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या व उक्त योजनेच्या सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीतून उक्त खाजगी सुरक्षा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची २ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीच्या अधीन राहून, नियोक्ता अधिकरण एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्राच्या दिनांकापासून कलम २३ अंतर्गत सदरहू अधिसूचना **राजपत्रात** प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापर्यंत तसेच ही अधिसूचना **राजपत्रात** प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी सूट देत आहे.

अनुसूची १

अ.क्र. (१)	सुरक्षा रक्षकाचे नाव (२)	हुद्दा (३)	मुख्य मालकाचे नाव व पत्ता (४)
१	दिलीप महेंद्र सिंग	सुरक्षा पर्यवेक्षक	मे. वाधवा ग्रुप होलिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
२	रेश्मा मनोहर म्हात्रे	महिला सुरक्षा रक्षक	—,—
३	मनिषा भरत खातपे	महिला सुरक्षा रक्षक	—,—
४	सतुपा सदाशिव खाडे	सुरक्षा रक्षक	—,—
५	मनोज सुभाष पांडे	सुरक्षा रक्षक	—,—
६*	प्रकाश बाबुराव भाडकवाड	सुरक्षा रक्षक	—,—
७	कैलास गंगाधर अंबोरे	सुरक्षा रक्षक	—,—
८	प्रशांत पांडुरंग उतेकर	सुरक्षा पर्यवेक्षक	—,—
९	विद्या गंगाराम भालेराव	महिला सुरक्षा रक्षक	—,—
१०	कविता मोहन भालेराव	महिला सुरक्षा रक्षक	—,—
११	मंगेश सखाराम लोखंडे	सुरक्षा रक्षक	—,—
१२	गणेश दत्रात्रय गायकवाड	सुरक्षा रक्षक	—,—
१३	रविंद्र गणपत सोनावणे	सुरक्षा रक्षक	—,—
१४	बिलाल सबिर अहमद लासकर	सुरक्षा पर्यवेक्षक	—,—
१५	सुनंदा देविनाथ नागरे	महिला सुरक्षा रक्षक	—,—
१६	वैशाली अनिल शिरसाट	महिला सुरक्षा रक्षक	—,—
१७	माया विक्रम अटिवडेकर	महिला सुरक्षा रक्षक	—,—
१८	इमरान अरिफ शेख	सुरक्षा रक्षक	—,—
१९	सय्यद अहमद साकेत अली लासकर	सुरक्षा रक्षक	—,—
२०	संतोष रमाकांत	सुरक्षा रक्षक	—,—
२१	आनंद मुरलीधर यशवंते	सुरक्षा रक्षक	—,—
२२	अनिल साहेबराव साळवे	सुरक्षा रक्षक	—,—
२३	अशोक विठ्ठल खरात	सुरक्षा रक्षक	—,—
२४	तुषार सत्यवान गावडे	सुरक्षा रक्षक	—,—
२५	सुनिल करण तरकसे	सुरक्षा रक्षक	—,—
२६	कबिर अहमद अब्दुल खुद्दास लास्कर	सुरक्षा रक्षक	—,—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
२७	अधिक रघुनाथ शिंदे	सुरक्षा रक्षक	मे. वाधवा ग्रुप होल्डिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
२८	शैलेश तुळशिराम खारे	सुरक्षा रक्षक	—”—
२९	अजित वसंत अलेकर	सुरक्षा रक्षक	—”—
३०	जयदुल सिद्दुद्दीन अली होक्क्यु	सुरक्षा रक्षक	—”—
३१	तुकाराम मारुती सावंत	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
३२	सहेद अलिम अल्ला उल्लाउद्दीन लास्कर.	सुरक्षा रक्षक	—”—
३३	चंद्रमोहन चंद्रभान सिंह	सुरक्षा रक्षक	—”—
३४	समाधान रामदास पाटील	सुरक्षा रक्षक	—”—
३५	मोहम्मद कैफ मोहम्मद शरिफ सय्यद	सुरक्षा रक्षक	—”—
३६	मुकेश लक्ष्मण ससाणे	सुरक्षा रक्षक	—”—
३७	के. बाळा मुरगून कलियापेरुमल	सुरक्षा रक्षक	—”—
३८	विजय वसंत गुरव	सुरक्षा रक्षक	—”—
३९	सुर्यभान शिवाजी गानदास	सुरक्षा रक्षक	—”—
४०	यशवंत गणपत सोगम	सुरक्षा रक्षक	—”—
४१	सागर मारुती मिसाळ	सुरक्षा रक्षक	—”—
४२*	विमल सुनिल जोशी	महिला सुरक्षा रक्षक	—”—
४३	सचिन मारुती गुरव	सुरक्षा रक्षक	—”—
४४	चंद्रकांत सखाराम बंडळ	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
४५	अब्दुल सलाम अब्दुल जलिल	सुरक्षा रक्षक	—”—
४६	अरविंद हवालदार	सुरक्षा रक्षक	—”—
४७	आदन हैदर इब्राहिम	मु. सुरक्षा रक्षक	—”—
४८	पंकज सुरेश सावंत	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
४९	अमित कुमार विश्वनाथ सिंह	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
५०	सविता रामचंद्र शेटी	महिला सुरक्षा रक्षक	—”—
५१	शाकिल मनझुर अलि शाह	सुरक्षा रक्षक	—”—
५२	महादेव धोंडू कादविलकर	सुरक्षा रक्षक	—”—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
५३	प्रशांत मारुती वेंगुर्लेकर	सुरक्षा रक्षक	मे. वाधवा ग्रुप होलिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
५४	कृष्णचंद्र लक्ष्मीचंद्र दिक्षित	सुरक्षा रक्षक	—”—
५५	हिरेंद्र देवनाथ यादव	सुरक्षा रक्षक	—”—
५६	संदीप शंकर गायकवाड	सुरक्षा रक्षक	—”—
५७	अशिष राजेश उपाध्येय	सुरक्षा रक्षक	—”—
५८	रामसरे नंदुराम सरोज	सुरक्षा रक्षक	—”—
५९	अमित सुरेश गावडे	सुरक्षा रक्षक	—”—
६०	दिपक मिथालीलाल जैस्वाल	सुरक्षा रक्षक	—”—
६१	मनोज कुमार बंगाली प्रजापती	सुरक्षा रक्षक	—”—
६२	निलांचल लिंगराज पाधी	सुरक्षा रक्षक	—”—
६३	अभिषेक कुमार मोतीलाल यादव	सुरक्षा रक्षक	—”—
६४	सुयोग मंगेश पावशे	सुरक्षा रक्षक	—”—
६५	पुरुषोत्तम मगुनी रावडो	सुरक्षा रक्षक	—”—
६६	सिद्धार्थ कमलेश कुमार	सुरक्षा रक्षक	—”—
६७	रवि समर बहादुर सिंग	सुरक्षा रक्षक	—”—
६८	संकेत यशवंत नारलेकर	सुरक्षा रक्षक	—”—
६९	सुरेश रमेश देसाई	सुरक्षा रक्षक	—”—
७०	विमलकुमार हरिराम यादव	सुरक्षा रक्षक	—”—
७१	किसन यशवंत पुकाले	सुरक्षा रक्षक	—”—
७२	सोफिया अख्तर अन्सारी	महिला सुरक्षा रक्षक	—”—
७३	विशाल विजय काडवडेकर	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
७४	सरिता सुरेश गायकवाड	महिला सुरक्षा रक्षक	—”—
७५	सारिका शेखर भोईर	महिला सुरक्षा रक्षक	—”—
७६	पल्लवी वासुदेव केलस्कर	महिला सुरक्षा रक्षक	—”—
७७	सचिन कृष्णा पाटील	सुरक्षा रक्षक	—”—
७८	बिपिनकुमार लक्ष्मीकांत मिश्रा	सुरक्षा रक्षक	—”—
७९	सुनिल दत्तू पनमांड	सुरक्षा रक्षक	—”—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
८०	जितेंद्र मधुकर वैती	सुरक्षा रक्षक	मे. वाधवा ग्रुप होलिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
८१	साफि पपामिया शेख	सुरक्षा रक्षक	—, —, —
८२	इंदल देविदास चव्हाण	सुरक्षा रक्षक	—, —, —
८३	शेखर नाना शिंदे	सुरक्षा रक्षक	—, —, —
८४	वसंत रामजिलाल शर्मा	सुरक्षा रक्षक	—, —, —
८५	सुरजितसिंग अर्जुनसिंग नागपाल	सुरक्षा रक्षक	—, —, —
८६	योगेश हरी चव्हाण	सुरक्षा रक्षक	—, —, —
८७	सुरेश विश्वनाथ बनसोडे	सुरक्षा रक्षक	—, —, —
८८	विपिन पुरषोत्तम हतमोडे	सुरक्षा रक्षक	—, —, —
८९	अमिर हजिलाल धामणकर	सुरक्षा रक्षक	—, —, —
९०	निरज कुमार राजेश कुमार सिंग	सुरक्षा रक्षक	—, —, —
९१	साजन दगडू पोवार	सुरक्षा रक्षक	—, —, —
९२	विशाल श्रीरंग सबले	सुरक्षा रक्षक	—, —, —
९३	उग्रनारायण रामप्रवेश प्रसाद	सुरक्षा रक्षक	—, —, —
९४	जावेद मोहद्दीन शेख	सुरक्षा रक्षक	—, —, —
९५	संदिप रामचंद्र कदम	सुरक्षा रक्षक	—, —, —
९६	ईश्वर पंडित राठोड	सुरक्षा रक्षक	—, —, —
९७	अशोककुमार धनबदादुर यादव	सुरक्षा रक्षक	—, —, —
९८	विनय कुमार अरविंद कुमार सिंग	सुरक्षा रक्षक	—, —, —
९९	फिदा हुसेन जफार अली अन्सारी	सुरक्षा रक्षक	—, —, —
१००	ऋषिकेश आबाजीराव साळुंखे	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०१	संतोष पंचाराम जैस्वार	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०२	राजू फरकिन कोळी	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०३	मनिष राम सजिवन	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०४	राहुल प्रल्हाद पवार	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०५	तोषिफ अब्दुल कादिर शेख	सुरक्षा रक्षक	—, —, —
१०६	मोहम्मद साजिद ताहिर अहमद खान	सुरक्षा रक्षक	—, —, —

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
१०७	महबोब मुकादम पटेल	सुरक्षा रक्षक	मे. वाधवा ग्रुप होल्डिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
१०८	मिचले अँथोनी डिसुझा	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
१०९	अबुबकार फरोक शेख	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
११०	उमेशकुमार ज्योतीनारायण झा	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—
१११	प्रियंका शिवशंकर शर्मा	महिला सुरक्षा रक्षक	—”—
११२	विकास रामचंद्र माने	सुरक्षा रक्षक	—”—
११३	संजय प्रभाकर सावंत	सुरक्षा रक्षक	—”—
११४	झकीर हुसेन शेख	सुरक्षा रक्षक	—”—
११५	अशोक मारुती कांबळे	सुरक्षा रक्षक	—”—
११६	प्रशांत राघव आचार्य	सुरक्षा रक्षक	—”—
११७	नारायण धाकुल तवानोजी	सुरक्षा रक्षक	—”—
११८	सागर मारुती मोरे	सुरक्षा रक्षक	—”—
११९	मोहम्मद सोहील ईस्माईल शेख	सुरक्षा रक्षक	—”—
१२०	दशरथ रामचंद्र भागोदी	सुरक्षा रक्षक	—”—
१२१	सुरेश चंद्रा भोलानाथ यादव	सुरक्षा रक्षक	—”—
१२२	जाईबुद्दीन सायकांदअली लासकर	सुरक्षा रक्षक	—”—
१२३	भाग्योत्री उदयनाथ पानिगत्री	महिला सुरक्षा रक्षक	—”—
१२४	बिश्वनाथ दाली इपिली	सुरक्षा रक्षक	—”—
१२५	राजेश रामदास भालेराव	सुरक्षा रक्षक	—”—
१२६	सचिन शशिकांत नायक	सुरक्षा रक्षक	—”—
१२७	संतोष जगन्नाथ जाडेकर	सुरक्षा रक्षक	—”—
१२८	मोहद रफि झाहिद अली खान	सुरक्षा रक्षक	—”—
१२९	बहारुल इस्लाम लास्कर	सुरक्षा रक्षक	—”—
१३०	अक्षय किशोर कांबळे	सुरक्षा रक्षक	—”—
१३१	बाबु शंकर वानखरे	सुरक्षा रक्षक	—”—
१३२	अफरोज इमामबक्ष अहमद	सुरक्षा रक्षक	—”—
१३३	सचिन अशोक सरगरे	सुरक्षा रक्षक	—”—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
१३४	विवेक विश्वनाथ बिरवाडकर	सुरक्षा रक्षक	मे. वाधवा ग्रुप होलिंग प्रा. लि., मे. रघुलीला प्रॉपर्टीज प्रा. लि., टी. टी. मॉल पार्क बिल्डिंग, तळमजला, रघुलीला मॉल, वाशी स्टेशनच्या समोर, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५. (विश्वरूप आय. टी. पार्क वाशी, रघुलीला मॉल वाशी, ट्रेड सेंटर बीकेसी, दी कॅपिटल बीकेसी)
१३५	नितिन सुभाष चव्हाण	सुरक्षा रक्षक	—”—
१३६	दिनेश सिताराम जाधव	सुरक्षा रक्षक	—”—
१३७	जोगिंदर कुमार रामजित वर्मा	सुरक्षा रक्षक	—”—
१३८	महेश दिलिप शिंदे	सुरक्षा रक्षक	—”—
१३९	प्रकाश रामचंद्र प्रधान	सुरक्षा रक्षक	—”—
१४०	निलेश शांताराम मालप	सुरक्षा रक्षक	—”—
१४१	समिर मधुकर मेडेकर	सुरक्षा रक्षक	—”—
१४२	सौरभ कुमार समशेर बहादुर सिंग	सुरक्षा रक्षक	—”—
१४३	शैलेश अक्षत राय	सुरक्षा रक्षक	—”—
१४४	प्रकाश प्रेमसागर वाघ	सुरक्षा रक्षक	—”—
१४५	सलाद्दिन रफिउद्दिन शेख	सुरक्षा रक्षक	—”—
१४६	संजय ज्ञानेश्वर मुके	सुरक्षा रक्षक	मे. ट्रील आयटी-४., आय. टी. पार्क बिल्डिंग नं. ४, २३९, जनरल ए. के. विद्या मार्ग, दिंडोशी, मालाड (पू.) मुंबई.
१४७	व्ही. पी. सिंग रामराज यादव	सुरक्षा रक्षक	—”—
१४८	संजय सहदेव गुरव	सुरक्षा रक्षक	—”—
१४९	सुशिल नामदेव गंगावने	सुरक्षा रक्षक	—”—
१५०	अतिश दिनेश पटेल	सुरक्षा रक्षक	—”—
१५१	शैलेश कृष्णा वेलुंडे	सुरक्षा रक्षक	—”—
१५२	सुनिल हनुमंत पराडकर	सुरक्षा रक्षक	—”—
१५३	संदिप सिताराम गोरुले	सुरक्षा रक्षक	—”—
१५४	विरेंद्रकुमार राजाराम उपाध्याय	सुरक्षा रक्षक	—”—
१५५	अंकुश श्यामसुंदर कपूर	सुरक्षा रक्षक	—”—
१५६	सुहास सुरेश जगदाळे	सुरक्षा रक्षक	—”—
१५७	सुहास विठ्ठल आग्ने	सुरक्षा पर्यवेक्षक	—”—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
१५८	योगेश माधवराव बिडीस्कर	सुरक्षा पर्यवेक्षक	मे. ट्रील आयटी-४., आय. टी. पार्क बिल्डिंग नं. ४, २३९, जनरल ए. के. विद्या मार्ग, दिंडोशी, मालाड (पू.) मुंबई.
१५९	वैशाली मधुकर शिंदे	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१६०	प्रेमा जोसेफ सोन्टे	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१६१	देव ब्रेट गंगा प्रसाद पांडे	सुरक्षा रक्षक	—, —
१६२	चंदन प्रेमाचंद यादव	सुरक्षा रक्षक	—, —
१६३	गणेश रामसिंग गुरखा	सुरक्षा रक्षक	—, —
१६४	रामराज शोभानाथ यादव	सुरक्षा रक्षक	—, —
१६५	सुहास बाळकृष्णा भालेकर	सुरक्षा रक्षक	—, —
१६६	दिपक मुन्नालाल शर्मा	सुरक्षा रक्षक	—, —
१६७	सोनू कुमार हिरालाल	सुरक्षा रक्षक	—, —
१६८	शुभम अनंतराव खापरे	सुरक्षा रक्षक	—, —
१६९	एमडी इरफान एमडी नसिर खान	सुरक्षा रक्षक	—, —
१७०	विकी दिपक परमार	सुरक्षा रक्षक	—, —
१७१	संतोषकुमार अमरनाथ सिंग	सुरक्षा रक्षक	—, —
१७२	सोमनाथ पांडुरंग सपताल	सुरक्षा रक्षक	—, —
१७३	अंकेत यशवंत यादव	सुरक्षा रक्षक	—, —
१७४	हबिब इब्राहिम शेख	सुरक्षा रक्षक	—, —
१७५	सुनिल हिम्मत सनदाणे	सुरक्षा रक्षक	—, —
१७६	महेश सखाराम सुमभे	सुरक्षा रक्षक	—, —
१७७	चंद्रभूषण हर्षनारायण महतो	सुरक्षा रक्षक	—, —
१७८	रोहित रविंद्र पटवे	सुरक्षा रक्षक	—, —
१७९	किरण प्रकाश गांगुर्डे	सुरक्षा रक्षक	—, —
१८०	रेणुकादास आनंदराव पानसकर	सुरक्षा पर्यवेक्षक	मे. रघुलीला बिल्डिंग प्रा. लि., १ बी.के.सी., बीकेसी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१.
१८१	अखिलेश लालचंद्र दुबे	सुरक्षा रक्षक	—, —
१८२	ज्योती दिनेकश पुजारी	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१८३	अल्का अंकुश शेळके	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१८४	गिता सुनिल भट	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१८५	दिपिका कमल बक्षी	महिला सुरक्षा रक्षक	—, —
१८६	विद्या सुजित मिस्त्री	महिला सुरक्षा रक्षक	—, —

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
१८७	विकास बाळासाहेब मस्के	सुरक्षा रक्षक	मे. रघुलीला बिल्डर्स प्रा. लि., १ बी.के.सी., बीकेसी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१.
१८८	सुरेश सिताराम कोरी	सुरक्षा रक्षक	—”—
१८९	संजयकुमार बच्चन यादव	सुरक्षा रक्षक	—”—
१९०	राकेश प्रेमनारायण गुप्ता	सुरक्षा रक्षक	—”—
१९१	अजित हरिओम सिंग	सुरक्षा रक्षक	—”—
१९२	राजीव कुमार शंभू राऊत	सुरक्षा रक्षक	—”—
१९३	सचिन श्रीरंग थोरात	सुरक्षा रक्षक	—”—
१९४	राम विनय जामेंदर राम	सुरक्षा रक्षक	—”—
१९५	हेमंत माणिकराव अहिरे	सुरक्षा रक्षक	—”—
१९६	नितिन वामन सुर्वे	सुरक्षा रक्षक	—”—
१९७	अशोक नित्यानंद नाहक	सुरक्षा रक्षक	—”—
१९८	संजय बाळकृष्ण ओटेकर	सुरक्षा रक्षक	—”—
१९९	राहुल श्याम नारायण सिंग	सुरक्षा रक्षक	—”—
२००	शांताराम पंढरी मोरे	सुरक्षा रक्षक	—”—
२०१	दिलीप हरिकृष्णा कोरी	सुरक्षा रक्षक	—”—
२०२	राकेश रामसरे यादव	सुरक्षा रक्षक	—”—
२०३	राज बहादुर लखनसिंग	सुरक्षा रक्षक	—”—
२०४	रंजित कुमार आनंद प्रकाश मिश्रा	सुरक्षा रक्षक	—”—
२०५	सुभाषचंद्र दिपनारायण मोर्या	सुरक्षा रक्षक	—”—
२०६	युसूफ अन्वर धरवाड	सुरक्षा रक्षक	—”—
२०७	सचिन वालचंद काटेकर	सुरक्षा रक्षक	—”—
२०८	ज्योती प्रविण आडगळे	महिला सुरक्षा रक्षक	—”—
२०९	पवन कुमार यादव	सुरक्षा रक्षक	—”—
२१०	रामसरे गिरिजाशंकर यादव	सुरक्षा रक्षक	—”—
२११	संदिप महादेव गोरे	सुरक्षा रक्षक	—”—
२१२	विजय कचरू दिवेकर	सुरक्षा रक्षक	—”—
२१३	प्रविण वसंत तिखे	सुरक्षा रक्षक	—”—
२१४	रयाझ अहमद शेख	सुरक्षा रक्षक	—”—
२१५	नरसय्या माणिक गुटेदार	सुरक्षा रक्षक	—”—
२१६	हेमंत कुमार सिंग	सुरक्षा रक्षक	—”—
२१७	स्नेहा उमाजी अडके	महिला सुरक्षा रक्षक	—”—

अनुसूची १-चालू

(१)	(२)	(३)	(४)
२१८	मुकंदराव दादू घोडे	सुरक्षा रक्षक	मे. वेस्टर्ली रिटेल प्रा. लि., एल. अॅण्ड टी. सिवूड सेंटर मॉल, प्लॉट नं. आर-१, सेक्टर ४०, सिवूड रेल्वे स्टेशन, नवी मुंबई ४०० ७०६.
२१९	रंजित सुर्यकांत मोरे	सुरक्षा रक्षक	—”—
२२०	अभिषेक केशवप्रसादर शर्मा	सुरक्षा रक्षक	—”—
२२१	अनंदा तुकाराम कांबळे	सुरक्षा रक्षक	—”—
२२२	विक्रान्त कुमार राजेंद्र शाह	सुरक्षा रक्षक	—”—
२२३	विक्रान्त दिपक सोनवणे	सुरक्षा रक्षक	—”—
२२४	अमीर हुसेन मन्सूर अली शेख	सुरक्षा रक्षक	—”—
२२५	अशिष मगन साबळे	सुरक्षा रक्षक	—”—
२२६	परिवर्धन रामचंद्र कारे	सुरक्षा रक्षक	—”—
२२७	मनोज कुमार धेनुकदारी प्रसाद	सुरक्षा रक्षक	—”—
२२८	दत्तात्रय भगत बागल	सुरक्षा रक्षक	—”—
२२९	हरिश्चंद्र दादू चव्हाण	सुरक्षा रक्षक	—”—
२३०	निलेश कारभारी साबळे	सुरक्षा रक्षक	—”—
२३१	विशाल शिवाजी साळुंखे	सुरक्षा रक्षक	—”—
२३२	अनिलदास रामबच्चन राम	सुरक्षा रक्षक	—”—
२३३	स्वप्निल कृष्णा पाटील	सुरक्षा रक्षक	—”—
२३४	बाळकृष्ण धोंडीराम भोसले	सुरक्षा रक्षक	—”—
२३५	जगदिश भिमराव कांबळे	सुरक्षा रक्षक	—”—
२३६	रतनदिप बळीराम तांडेल	सुरक्षा रक्षक	—”—
२३७	महेश अरुण चव्हाण	सुरक्षा रक्षक	—”—
२३८	महेश यशवंत मातल	सुरक्षा रक्षक	—”—
२३९	अशोक रामकृष्ण मुंडे	सुरक्षा रक्षक	—”—
२४०	मंगेश महादेव भोईर	सुरक्षा रक्षक	—”—
२४१	प्रदिप बबन हजगे	सुरक्षा रक्षक	—”—
२४२	शितल अश्रुबा गवणे	महिला सुरक्षा रक्षक	—”—
२४३	विजय वसंत गायकवाड	सुरक्षा रक्षक	—”—
२४४	केतन बाळचंद्र म्हात्रे	सुरक्षा रक्षक	—”—
२४५	चंकिता जिवन तांडेल	सुरक्षा रक्षक	—”—
२४६	सुशांत शिरिष गिते	सुरक्षा रक्षक	—”—
२४७	प्रदिप भाऊ म्हात्रे	सुरक्षा रक्षक	—”—

अनुसूची १-समाप्त

(१)	(२)	(३)	(४)
२४८	सतिश सुभाष गिते	सुरक्षा रक्षक	मे. वेस्टर्ली रिटेल प्रा. लि., एल. अण्ड टी. सिवूड सेंटर मॉल, प्लॉट नं. आर-१, सेक्टर ४०, सिवूड रेल्वे स्टेशन, नवी मुंबई ४०० ७०६.
२४९	रामेश्वर भाऊसाहेब आव्हाड	सुरक्षा रक्षक	—”—
२५०	जगदिश जाखा ठाकूर	सुरक्षा रक्षक	—”—
२५१	सुनिल हनुमंत साठे	सुरक्षा रक्षक	—”—
२५२	वृंदावन नाईक	सुरक्षा रक्षक	—”—
२५३	निजुक्ता सुजितकुमार लिमा	महिला सुरक्षा रक्षक	—”—
२५४	वंदना विलास कातुरे	महिला सुरक्षा रक्षक	—”—
२५५	विनंती विजय चव्हाण	महिला सुरक्षा रक्षक	—”—

टीप.—महाराष्ट्र शासन या सुरक्षा रक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची हमी घेत नाही. मुख्य मालक स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षा रक्षकांना कामे देऊ शकतात.

अनुसूची २

मालक एजन्सीने व मुख्य मालकांनी पाळावयाच्या शर्ती :

१. **पोलीस तपासणी.**— खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या तसेच एजन्सीच्या मालकांच्या पूर्वइतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेच सदरहू परवान्यामधील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक असेल.

२. **प्रशिक्षण.**— खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अन्वये सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यापूर्वी पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक असेल.

३. **शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता.**— खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) अधिनियम, २००५ नुसार सुरक्षा रक्षकांची शैक्षणिक व शारीरिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल :—

किमान शैक्षणिक पात्रता.— इयत्ता ८ वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता.— (अ) (१) उंची - १६२ सें.मी.

(२) वजन - ५० किलो

(३) छाती - न फुगवता - ७९ सें.मी.

फुगवून - ८४ सें.मी.

(४) नजर - दृष्टी चष्मा असल्यास, नंबर जास्त नसावा.

(ब) आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. व छातीमध्ये २ सें.मी. ची सवलत देण्यात यावी.

४. **लाभ.**— सुरक्षा रक्षकांना पुढील लाभ मिळतील :—

(अ) गणवेश प्रत्येक वर्षाला २ जोड.

(ब) चामडी बूट प्रत्येक वर्षात १ जोड.

(क) पावसाळी व हिवाळी गणवेश— (२ वर्षांतून एकदा) रेनकोट, ट्राऊझर, टोपी, वूलन कोट व पॅट.

५. **वेतन व इतर कायदेशीर सवलती.**— सूट दिलेल्या सुरक्षा रक्षकाने राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपले खाते उघडावे व मालक एजन्सीने मुख्य मालकाकडे तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देय वेतनाच्या रकमेइतका रेखांकित धनादेश सुरक्षा रक्षकास द्यावा किंवा देय वेतनाची रक्कम सरळ सुरक्षा रक्षकांचे बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत जमा करावी. सुरक्षा रक्षकास दिलेल्या वेतनाबाबतचे सविस्तर तपशील नमुना “क” मधील विवरणपत्रामध्ये भरून सुरक्षा रक्षक मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवावे. मालक एजन्सीने खाली दर्शविल्याप्रमाणे लाभ सुरक्षा रक्षकांना द्यावेत :—

सानुग्रह अनुदान	:	वेतनाच्या १० टक्के
उपदान	:	वेतनाच्या ४ टक्के
भरपगारी रजा	:	वेतनाच्या ६ टक्के
भरपगारी सुट्टी	:	वेतनाच्या १ टक्का

सुरक्षा रक्षकांना लागू असलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना यांच्या वजाती मालक एजन्सीने परस्पर संबंधित प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त्यांचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजनेच्या वजातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्षा रक्षकांना नियमितपणे देऊन त्या संदर्भातील एकत्रित तपशील संबंधित सुरक्षा रक्षक मंडळास प्रत्येक ६ महिन्यांनी सादर करावा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.

६. **अतिकालिक भत्ता.**— सुरक्षा रक्षकांना मिळणारा अतिकालिक भत्ता हा मंडळाने नोंदीत सुरक्षा रक्षकांसाठी निश्चित केलेल्या वेतन दराच्या दुप्पट दरापेक्षा कमी नसावा, याबाबत संबंधित मुख्य मालकाची अंतिम जबाबदारी राहिल. सुरक्षा रक्षकांना देय वेतन व लाभ देणे मुख्य मालकांची जबाबदारी असून मुख्य मालकाने त्यांच्याकडे तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना अधिनियम आणि योजनेतील तरतुदीनुसार वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्री करून घेणे बंधनकारक असेल.

७. **विवरणपत्र सादर करणे.**— (अ) **त्रैमासिक विवरणपत्र.**— मालक एजन्सीजने सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबतचे त्रैमासिक विवरणपत्र प्रत्येक त्रैमासिकाच्या (जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या) पहिल्या आठवड्यात सोबत जोडलेल्या नमुना “अ” मध्ये शासन, कामगार आयुक्त आणि सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावे.

(ब) **सहमाही विवरणपत्र.**— (१) नियुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणि नव्याने भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांबाबतचे विवरणपत्र दर ६ महिन्यांनी सोबत जोडलेल्या नमुना “ब” संबंधित सुरक्षा रक्षक मंडळ यांना एजन्सीने सादर करावे.

(२) भविष्यनिर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी एजन्सीने नियमित भरून संबंधित सुरक्षा रक्षकांना त्यासंबंधी वेळोवेळी पावत्या द्याव्यात व दर सहा महिन्यांत तसे केल्याबाबतचा अहवाल सुरक्षा रक्षक मंडळास द्यावा.

(३) यापूर्वीच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमा व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी भरल्याबाबतचा पुरावा सदर अधिसूचना निर्गमित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत सादर करावा. अन्यथा संबंधित सुरक्षा रक्षकांना देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल.

(४) सर्व संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व विवरणपत्र व प्रपत्रे नियमितपणे व अचूक प्राप्त होत आहेत किंवा याची खात्री करावी जर असे होत नसेल तर अटीनुसार संबंधितांविरुद्ध त्वरीत आवश्यक कारवाई करण्यात यावी.

(क) **वार्षिक विवरणपत्र.**— प्रत्येक मालक एजन्सीने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वार्षिक विवरणपत्र सोबत जोडलेल्या नमुना “ड” मध्ये दरवर्षी ३० जूनपर्यंत मंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुरक्षा रक्षकांचा जमा केलेला भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.

८. **एजन्सीची व सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांची मंडळाकडे नोंदणी.**— अधिसूचनेच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत उक्त मंडळाकडे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १३(२) व १४(३) मधील तरतुदीनुसार एजन्सीजने स्वतःची मालक म्हणून आणि त्यांच्याकडील सूटप्राप्त सुरक्षा रक्षकांची विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून मंडळात नोंदणी करून घ्यावी.

९. **एजन्सीच्या मुख्य मालकांची मंडळाकडे नोंदणी.**— सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणाऱ्या मुख्य मालकाने अधिसूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत योजनेच्या खंड १३(१)(अ) अन्वये स्वतःची मंडळात विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून नोंदणी करून घ्यावी.

१०. **नोंदणी शुल्क.**— एजन्सीने तसेच सूट प्राप्त सुरक्षा रक्षकाने मंडळाकडे नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १७ मधील तरतुदीनुसार मंडळाकडे विहित कालावधीत आवश्यक ते नोंदणी शुल्क भरले पाहिजे.

११. **नोंदणीकृत कार्यालय.**— एजन्सीचे नोंदणीकृत कार्यालय असावे आणि त्याबाबतची माहिती एजन्सीने शासन, कामगार आयुक्त व मंडळास द्यावी. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता बदलल्यास अथवा एजन्सीच्या नावात बदल झाल्यास १५ दिवसांचे आत बदलाबाबतच्या आवश्यक

त्या कागदोपत्री पुराव्यासह शासनास व मंडळास कळवावे, जेणेकरून शासन सुधारित अधिसूचना जारी करील. सुधारित अधिसूचना जारी झाल्यानंतर मंडळ झालेल्या बदलांची नोंद घेईल.

१२. **सुरक्षा रक्षकांची नियुक्ती.**— उक्त मंडळाकडे ज्या मुख्य मालकांची नोंदणी झाली आहे आणि/किंवा जे उक्त मुख्य मालक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या सेवेचा लाभ घेत आहेत अशा मुख्य मालकांकडे एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षक नेमणार नाही. अशाप्रकारे सुरक्षा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.

१३. **ओळखपत्र व हजेरी कार्ड देणे.**— खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षकांना व अधिकाऱ्यांना नियुक्त केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरी कार्ड देईल.

१४. **कायदेशीर देणी अदा करणे.**— सुरक्षा रक्षक ज्यावेळी एजन्सीची नोकरी सोडतील, त्यावेळी त्यांना देय असलेली सर्व कायदेशीर देणी (उपदान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झालेल्या व्यवहारांच्या प्रती मंडळाकडे सादर करणे एजन्सीला बंधनकारक राहील.

१५. **एकावेळी एकाच मुख्य मालकाकडे नोकरी.**— सुरक्षा रक्षक एकावेळी एकापेक्षा अधिक मुख्य मालकाकडे काम करणार नाही. याबाबत प्रत्येक सुरक्षा रक्षक एजन्सीने खात्री करून घेतली पाहिजे.

१६. एखाद्या सुरक्षा रक्षकास त्याच्या निवासस्थानापासून ५० कि.मी. पेक्षा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालक एजन्सीने त्याच्या एकूण वेतनाच्या २० टक्के रक्कम त्याला भत्ता म्हणून द्यावी.

१७. सुरक्षा रक्षकांच्या फायद्यांसंदर्भात शासनाने किंवा मंडळाने भविष्यकाळात घातलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे एजन्सीला, तसेच मुख्य मालकाला बंधनकारक राहील.

१८. मालक एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दिनांकापासून ते कलम २३ अंतर्गत सूट देण्याच्या अधिसूचनेपर्यंत व या सुरक्षा रक्षकांना सूट देण्यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीपर्यंत सुरक्षा रक्षकांच्या वेतनाच्या ३ टक्के एवढी लेव्ही दरमहा १० तारखेपर्यंत मंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत मंडळाकडे जमा करणे अनिवार्य राहील.

मंडळाने विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत लेव्हीची रक्कम भरण्यात जे नियोक्ता अभिकरण कसूर करील ते नियोक्ता अभिकरण मंडळाने भरणा करण्यास निर्धारित केलेल्या रकमेच्या १० टक्के दराने अधिभार दंडाच्या रूपाने मंडळाकडे भरील.

१९. मालक एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणाऱ्या मुख्य मालकाने करार संपुष्टात आल्यानंतर वा इतर कोणत्याही कारणामुळे सुरक्षा रक्षकांची सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडित केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अशा मुख्य मालकाची व तेथून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास सादर करील. अशा मुख्य मालकाची अधिसूचनेनुसार घेतलेली मंडळातील नोंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास व नजीकच्या पोलीस ठाण्यास ७ दिवसांच्या आत सादर करील. अशाप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नोंदणी मंडळ रद्द करील.

२०. मुख्य मालकाकडून सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमा होणाऱ्या रकमेपैकी, मंडळाने सुरक्षा रक्षकांच्या वेतनापोटी निश्चित केलेली रक्कम तसेच सर्व वैधानिक रकमा जसे भविष्यनिर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, बोनस प्रदान, रजा वेतन, राष्ट्रीय सुट्ट्यांचे वेतन यासाठी विनियमित केले जाईल निदान इतकी रक्कम किंवा मुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या रकमेच्या ५६ टक्के इतकी रक्कम किंवा यापैकी जी अधिक असेल ती सुरक्षा रक्षक एजन्सीनी सुरक्षा रक्षकांना अदा करणे आवश्यक आहे.

२१. सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुट्टी उपभोगण्याकरिता कार्यमुक्त करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे वेतन मुख्य मालक एजन्सीला अदा करील. हे वेतन यथाप्रमाण पद्धतीवर आधारित असेल व ही रक्कम मूळ वेतनाच्या १० टक्के अथवा जी अधिक असेल इतकी असेल.

२२. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जमा करावयाची लेव्ही, सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा खर्च, देखरेखीवरील खर्च, तसेच एजन्सीचा प्रशासकीय खर्च व नफा या सर्व गोष्टींचा खर्च हा मुख्य मालकाने एजन्सीकडे जमा केलेल्या एकूण रकमेच्या ३० टक्के रकमेपेक्षा जास्त नसावा.

२३. उपरोक्त अनिवार्य लादलेल्या खर्चावर नियमानुसार सेवाकर/वस्तू व सेवा कर GST आकारला जाईल व सेवाकर/वस्तू व सेवा कर GST त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरानुसार असेल.

२४. या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांना गणवेश दिला जाईल व त्यासाठी ४ टक्के रक्कम दरवर्षी राखीव ठेवण्यात येईल.

२५. सुरक्षा रक्षकांना त्यांचे वेतन पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत देण्यात यावे.

२६. अधिसूचनेतील आणि सोबत जोडलेल्या अनुसूची २ मधील अटी व शर्तीचे पालन मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाकडून स्वेच्छेने होत आहे किंवा नाही. याबाबतची खात्री सुरक्षा रक्षक मंडळाने करणे आवश्यक आहे व पालन करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधित मालक एजन्सी किंवा मालकाच्या विरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मंडळाची राहील.

२७. प्रस्तुत अधिसूचना ही मालक एजन्सी, मुख्य मालक व संबंधित सुरक्षा रक्षक यांनी सादर केलेली माहिती, कागदपत्रे तसेच संबंधित मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या शिफारशीवरून निर्गमित करण्यात येत आहे आणि जर सदरची माहिती, कागदपत्रे खोटी किंवा बनावट असल्याचे दिसून आल्यास संबंधित मालक, मुख्य मालक, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक मंडळ हे या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या कायदेशीर परिणामांस जबाबदार राहील.

२८. प्रस्तुत अधिसूचना ही संबंधित पोलीस अधिकारी यांनी मालक एजन्सीला खाजगी सुरक्षा एजन्सी २००५ व त्याअंतर्गत नियमातील तरतुदीनुसार देण्यात आलेला परवाना (पसारा लायसन्स) मधील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन होण्याच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

२९. वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त्यांना सदरहू अधिसूचनेद्वारे देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

नमुना “ अ ”

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे त्रैमासिक विवरणपत्र

महिन्यांचे त्रैमासिक विवरणपत्र :

दिनांक :

जानेवारी-मार्च,

एप्रिल-जून,

जुलै-सप्टेंबर,

ऑक्टोबर-डिसेंबर

एजन्सीचे नाव व पत्ता :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अनु- क्रमांक (१)	मुख्य मालकाचे नाव व पत्ता (२)	सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचे ठिकाण (३)	सुरक्षा रक्षकांचे नाव व वर्ग (४)
------------------------	-------------------------------------	--	--

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

नमुना “ ब ”

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे सहामाही विवरणपत्र

विवरणपत्राचा कालावधी : जानेवारी ते जून/जुलै ते डिसेंबर

दिनांक :

एजन्सीचे नाव व पत्ता :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ. क्र.	मुख्य मालकाचे नाव व पत्ता	नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांची वर्गनिहाय एकूण संख्या	सुरक्षा रक्षक एजन्सी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची वर्गनिहाय संख्या	नव्याने भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांची वर्गनिहाय संख्या
(१)	(२)	(३)	(४)	(५)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

नमुना “क”

एजन्सीने वेतन प्रदानाबाबत सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र

वेतन प्रदानाचा महिना :

मुख्य मालकाचे नाव व पत्ता :

बँकेचे नाव (शाखा व पत्ता) :

अनु- क्रमांक (१)	सुरक्षा रक्षकाचे नाव (२)	धनादेश क्रमांक व दिनांक (३)	रक्कम (४)
------------------------	-----------------------------	-----------------------------------	--------------

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

नमुना “ड”

सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे वार्षिक विवरणपत्र

वार्षिक विवरणपत्राचे आर्थिक वर्ष :

दिनांक :

एजन्सीचे नाव व पत्ता :

अधिसूचना क्रमांक व दिनांक :

एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :

अ. क्र.	महिने (एप्रिल ते मार्च)	नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या	सुरक्षा रक्षकांना अदा केलेले एकूण वेतन	भविष्यनिर्वाह निधी ज्यावर कपात केली आहे असे वेतन	मंडळाकडे जमा केलेली ३ टक्के लेव्ही रक्कम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,

(नाव व हुद्दा).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय काळभोर,

कार्यासन अधिकारी.

In pursuance of clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SGA. 2018/C.R. 63/LAB-5, dated the 20th April 2018 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KARNIK,

Deputy Secretary (Labour) to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th April 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.

No. SGA. 2018/C.R. 63/LAB-5.— Whereas certain Security Guards whose names are mentioned in Column (2) of Schedule I appended hereto (hereinafter referred to as “ the said Security Guards ”), employed at Mumbai with the one Principal Employer mentioned in Column (4) of the said Schedule I, employed by M/s. Stealth Management Solutions Pvt. Ltd., 1703, 17th Floor, Vista-II, Opp. R. City Mall, L. B. S. Marg, Ghatkopar West, Mumbai, Maharashtra 400 086. Owner Shri Stayni Santan Bardeskar have applied for grant of exemption, under Section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981) from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to as “ the said Scheme ”) ;

And whereas, the Government of Maharashtra, after consultation with the Advisory Committee and as per the recommendation of the concerned Security Guard Board is of the opinion that the enjoyment of benefits by the Security Guard which are on the whole not less favorable to them than the benefits provided by and under the said Act and the said Scheme.

Now, therefore, in exercise of powers conferred by Section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the Government of Maharashtra hereby exempts the said Security Guards from operations of all provisions of the said Act and the said Scheme, from the date of agreement between the Employer Agency and the Principal Employer till the date of publication of this notifications in the *Official Gazette* and further for a period of 3 years from the date of publication of this notification in the *Official Gazette*. subject to conditions specified in Schedule II appended hereto.

Schedule I

Sr. No. (1)	Name of Security Guards (2)	Class (3)	Name and Address of Principle of Employer (4)
1	Dilip Mahendra Singh	Security Supervisor	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC. The Capital BKC)
2	Reshma Manohar Mahatre	Lady Security Guard	—,,—
3	Manisha Bhart Khatpe	Lady Security Guard	—,,—
4	Satuppa Sadashiv Khade	Security Guard	—,,—
5	Manoj Subhash Pandey	Security Guard	—,,—
6	Prakash Baburao Bhadakwad	Security Guard	—,,—
7	Kailas Gangadhar Ambhore	Security Guard	—,,—
8	Prashant Pandurang Utekar	Security Supervisor	—,,—
9	Vidya Gangaram Bhalerao	Ladies Security Guard	—,,—
10	Kavita Mohan Bhalerao	Ladies Security Guard	—,,—
11	Mangesh Sakharam Lokhande	Security Guard	—,,—
12	Ganesh Dattatray Gaikwad	Security Guard	—,,—
13	Ravindra Ganpat Sawane	Security Guard	—,,—
14	Bilal Sabir Ahmed Laskar	Security Supervisor	—,,—
15	Sunanda Devinath Nagre	Ladies Security Guard	—,,—
16	Vaishali Anil Shirsat	Ladies Security Guard	—,,—
17	Maya Vikram Aitavadekar	Lady Security Guard	—,,—
18	Imran Arif Shaikh	Security Guard	—,,—
19	Sayed Ahmed Sakat Ali Laskar	Security Guard	—,,—
20	Santosh Ramakant	Security Guard	—,,—
21	Anand Murlidhar Yashwante	Security Guard	—,,—
22	Anil Sahebrao Salve	Security Guard	—,,—
23	Ashok Vitthal Kharat	Security Guard	—,,—
24	Tushar Satyawar Gawade	Security Guard	—,,—
25	Sunil Kisan Tarkase	Security Guard	—,,—
26	Kabir Ahmed Abdul Kuddus Laskar.	Security Guard	—,,—
27	Adhik Raghunath Shinde	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
28	Shailesh Tulshiram Khaire	Security Guard	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC. The Capital BKC)
29	Ajit Vasant Alekar	Security Guard	—,,—
30	Jiadul Siddique Ali Hoque	Security Guard	—,,—
31	Tukaram Maruti Sawant	Security Supervisor	—,,—
32	Sahed Alam Ala Uddin Laskar	Security Guard	—,,—
33	Chandra Mohan Chandra Bhan Singh.	Security Guard	—,,—
34	Samadhan Ramdas Patil	Security Guard	—,,—
35	Mohammed Kaif Mohammed Sharif Sayyed.	Security Guard	—,,—
36	Mukesh Laxman Sasane	Security Guard	—,,—
37	K Bala Murugan Kaliaperumal	Security Guard	—,,—
38	Vijay Vasant Gurav	Security Guard	—,,—
39	Suryabhan Shivaji Ghandas	Security Guard	—,,—
40	Yashwant Ganpat Sogan	Security Guard	—,,—
41	Sagar Maruti Misal	Security Guard	—,,—
42	Vimal Sunil Joshi	Lady Security Guard	—,,—
43	Sachin Maruti Gurav	Security Guard	—,,—
44	Chandrakant Sakharam Bandal	Security Supervisor	—,,—
45	Abdul Salam Abdul Jalil	Security Guard	—,,—
46	Arvind Havaladar	Security Guard	—,,—
47	Adnan Hyder Ibrahim	Security Guard	—,,—
48	Pankaj Suresh Sawant	Security Supervisor	—,,—
49	Amit Kumar Vishwanath Singh	Security Supervisor	—,,—
50	Savita Ramchandra Shetty	Ladies Security Guard	—,,—
51	Shakila Manzoor Ali Shah	Security Guard	—,,—
52	Mahadev Dhondu Kadavaikar	Security Guard	—,,—
53	Prashant Murari Vengurlekar	Security Guard	—,,—
54	Krusnachandra Laksmicharan Dikshit.	Security Guard	—,,—
55	Harendra Devanath Yadav	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
56	Sandip Shankar Gaikwad	Security Guard	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC. The Capital BKC)
57	Ashish Rajesh Upadhyay	Security Guard	—,,—
58	Ramasare Nanduram Saroj	Security Guard	—,,—
59	Amit Suresh Gawde	Security Guard	—,,—
60	Deepak Mithai Lal Jaiswal	Security Guard	—,,—
61	Manoj Kumar Bangali Prajapati	Security Guard	—,,—
62	Nilanchal Lingaraj Padhi	Security Guard	—,,—
63	Abhishek Kumar Moti Lal Yadav	Security Guard	—,,—
64	Suyog Mangesh Pawashe	Security Guard	—,,—
65	Purushottam Maguni Raudo	Security Guard	—,,—
66	Siddharth Kamlesh Kumar	Security Guard	—,,—
67	Ravi Samar Bahadur Singh	Security Guard	—,,—
68	Sanket Yashwant Naralkar	Security Guard	—,,—
69	Suresh Ramesh Desai	Security Guard	—,,—
70	Vimal Kumar Hariram Yadav	Security Guard	—,,—
71	Kisan Yashavant Pukale	Security Guard	—,,—
72	Sofiya Akhtar Ansari	Ladies Security Guard	—,,—
73	Vishal Vijay Kadwadkar	Security Guard	—,,—
74	Sarita Suresh Gaikwad	Ladies Security Guard	—,,—
75	Sarika Shekar Bhoir	Ladies Security Guard	—,,—
76	Pallavi Vasudev Kelaskar	Ladies Security Guard	—,,—
77	Sachin Krishna Patil	Security Guard	—,,—
78	Bipinkumar Laxmikant Mishra	Security Guard	—,,—
79	Sunil Dattu Panmand	Security Guard	—,,—
80	Jitendra Madhukar Vaity	Security Guard	—,,—
81	Shafi Papamiya Shaikh	Security Guard	—,,—
82	Indal Devidas Chavan	Security Guard	—,,—
83	Shekhar Nana Shinde	Security Guard	—,,—
84	Vasant Ramjilal Sharma	Security Guard	—,,—
85	Surjeetsingh Arjunsingh Nagpal	Security Guard	—,,—
86	Yogesh Hari Chavan	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
87	Suresh Vishwanath Bansode	Security Guard	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC. The Capital BKC)
88	Vipin Purushottam Hatmode	Security Guard	—,,—
89	Amir Hajiali Dhamankar	Security Guard	—,,—
90	Neeraj Kumar Rajesh Kumar Singh	Security Guard	—,,—
91	Sajan Dagadu Powar	Security Guard	—,,—
92	Vishal Shrirang Sable	Security Guard	—,,—
93	Ugranarayan Rampravesh Prasad.	Security Guard	—,,—
94	Javed Mohiddin Shaikh	Security Guard	—,,—
95	Sandeep Ramchandra Kadam	Security Guard	—,,—
96	Ishwar Pandit Rathod	Security Guard	—,,—
97	Ashok Kumar Danbahadur Yadav.	Security Guard	—,,—
98	Vinay Kumar Arvind Kumar Singh.	Security Guard	—,,—
99	Fida Hussain Jafar Ali Ansari	Security Guard	—,,—
100	Rushikesh Abajirao Salunkhe	Security Guard	—,,—
101	Santosh Panchamram Jaiswar	Security Guard	—,,—
102	Raju Francis Koli	Security Guard	—,,—
103	Manish Ram Sajivan	Security Guard	—,,—
104	Rahul Pralhad Pawar	Security Guard	—,,—
105	Tousif Abdul Kader Shaikh	Security Guard	—,,—
106	Mohammad Sajid Tahir Ahmad Khan.	Security Guard	—,,—
107	Mahboob Makdum Patel	Security Guard	—,,—
108	Michael Anthony Dsouza	Security Supervisor	—,,—
109	Abubakar Farook Shaikh	Security Supervisor	—,,—
110	Umeshkumar Jyotinarayan Jha.	Security Supervisor	—,,—
111	Priyanka Shivshankar Sharma	Ladies Security Guard	—,,—
112	Vikas Ramchandra Mane	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
113	Sanjay Prabhakar Sawant	Security Guard	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC. The Capital BKC)
114	Zakir Hussain Shaikh	Security Guard	—,,—
115	Ashok Maruti Kamble	Security Guard	—,,—
116	Prashant Raghav Acharya	Security Guard	—,,—
117	Narayan Dhakalu Tavanoji	Security Guard	—,,—
118	Sagar Maruti More	Security Guard	—,,—
119	Mahammad Sohail Ismail Shaikh.	Security Guard	—,,—
120	Dashrath Ramchandra Bhagodi.	Security Guard	—,,—
121	Suresh Chandra Bhola Nath Yadav.	Security Guard	—,,—
122	Jiabuddin Shikandarali Laskar	Security Guard	—,,—
123	Bhagirathi Udayanath Panigrahi.	Ladies Security Guard	—,,—
124	Biswanath Dali Epili	Security Guard	—,,—
125	Rajesh Ramdas Bhalerao	Security Guard	—,,—
126	Sachin Shashikant Nayak	Security Guard	—,,—
127	Santosh Jagannath Gadekar	Security Guard	—,,—
128	Mohd Arif Zahid Ali Khan	Security Guard	—,,—
129	Baharul Islam Laskar	Security Guard	—,,—
130	Akshay Kishor Kamble	Security Guard	—,,—
131	Babu Shankar Wankhare	Security Guard	—,,—
132	Afroj Imambaksh Ahamad	Security Guard	—,,—
133	Sachin Ashok Sargar	Security Guard	—,,—
134	Vivek Vishwas Birwadkar	Security Guard	—,,—
135	Nitin Subhash Chavan	Security Guard	—,,—
136	Dinesh Sitaram Jadhav	Security Guard	—,,—
137	Joginder Kumar Ramjeet Verma	Security Guard	—,,—
138	Mahesh Dilip Shinde	Security Guard	—,,—
139	Prakash Ramchandra Pradhan	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
140	Nilesh Shantaram Malap	Security Guard	M/s. Vadhva Group Holding Pvt. Ltd., M/s. Raghuleela Properties Pvt. Ltd., T. T. Mall Park Building, Ground Floor, Raghulila Mall, Vashi Station, Vashi, Navi Mumbai 400 705. (Vishvrup I. T. Park Vashi, Raghuleela Mall Vashi, Trade Center BKC, The Capital BKC)
141	Sameer Madhukar Medekar	Security Guard	—,,—
142	Saurabh Kumar Samser Bahadur Singh.	Security Guard	—,,—
143	Shailesh Akshat Rai	Security Guard	—,,—
144	Prakash Premasagar Wagh	Security Guard	—,,—
145	Saladhuddin Rafiuddin Shaikh	Security Guard	—,,—
146	Sanjay Dnyaneshwar Muke	Security Guard	M/s. Tril I. T. 4 I. T. Park Building No. 4, 236, General A. K. Vidhya Marg, Dindoshi, Malad (E.).
147	V. P. Singh Ramraj Yadav	Security Guard	—,,—
148	Sanjay Sahdev Gurav	Security Guard	—,,—
149	Sushil Namdev Gangavane	Security Guard	—,,—
150	Atish Dinesh Patel	Security Guard	—,,—
151	Shailesh Krushna Velunde	Security Guard	—,,—
152	Sunil Hanumant Paradkar	Security Guard	—,,—
153	Sandeep Sitaram Gorule	Security Guard	—,,—
154	Birendra Kumar Rajaram Upadhyay.	Security Guard	—,,—
155	Ankush Shyam Sundar Kapoor	Security Guard	—,,—
156	Suhas Suresh Jagdale	Security Guard	—,,—
157	Suhas Vitthal Agre	Security Supervisor	—,,—
158	Yogesh Madhavrav Bediskar	Security Supervisor	—,,—
159	Vaishali Madhukar Shinde	—,,—	—,,—
160	Prema Joseph Sonty	Security Guard	—,,—
161	Dev Brat Ganga Prasad Pandey	Security Guard	—,,—
162	Chandan Premchand Yadav	Security Guard	—,,—
163	Ganesh Ramsingh Gurkha	Security Guard	—,,—
164	Ramraj Shobhanath Yadav	Security Guard	—,,—
165	Suhas Balkrishna Bhalekar	Security Guard	—,,—
166	Deepak Munnalal Sharma	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
167	Sonu Kumar Hiralal	Security Guard	M/s. Tril I. T. 4 I. T. Park Building No. 4,236, General A. K. Vaidhaya Marg, Dindoshi, Malad (E.).
168	Shubham Anantrao Khapare	Security Guard	—,,—
169	Md Irfan Md Nisar Khan	Security Guard	—,,—
170	Vicky Deepak Parmar	Security Guard	—,,—
171	Santosh Kumar Amar Nath Singh	Security Guard	—,,—
172	Somnath Pandurang Saptal	Security Guard	—,,—
173	Aniket Yashvant Jadhav	Security Guard	—,,—
174	Habib Ibrahim Shaikh	Security Guard	—,,—
175	Sunil Himmat Saindane	Security Guard	—,,—
176	Mahesh Sakharam Sumbhe	Security Guard	—,,—
177	Chandrabhushan Harshnarayan Mahato.	Security Guard	—,,—
178	Rohit Ravindra Petave	Security Guard	—,,—
179	Kiran Prakash Gangurde	Security Guard	—,,—
180	Renukadas Anandrao Panaskar	Security Supervisor.	M/s. Raghuleela Builders Pvt. Ltd., ONE BKC, Bandra-Kurla Complex, Bandra (East.), Mumbai 400 051.
181	Akhilesh Lalchandra Dubey	Security Guard	—,,—
182	Jyoti Dinesh Pujari	Ladies Security Guard	—,,—
183	Alka Ankush Shelke	Ladies Security Guard	—,,—
184	Geeta Sunil Bhat	Ladies Security Guard	—,,—
185	Deepika Kamal Bakshi	Ladies Security Guard	—,,—
186	Vidhya Sujit Mestry	Ladies Security Guard	—,,—
187	Vikas Balasaheb Maske	Security Guard	—,,—
188	Suresh Sitaram Koyri	Security Guard	—,,—
189	Sanjaykumar Bechan Yadav	Security Guard	—,,—
190	Rakesh Premnarayan Gupta	Security Guard	—,,—
191	Ajit Hariom Singh	Security Guard	—,,—
192	Rajeev Kumar Shambhu Raut	Security Guard	—,,—
193	Sachin Shrirang Thorat	Security Guard	—,,—
194	Ram Vinay Jimedar Ram	Security Guard	—,,—
195	Hemant Manikrao Ahire	Security Guard	—,,—
196	Nitin Waman Surve	Security Guard	—,,—
197	Ashok Nityanand Nahak	Security Guard	—,,—

Schedule I—Contd.

(1)	(2)	(3)	(4)
198	Sanjay Balkrishna Otavkar	Security Guard	M/s. Raghuleela Builders Pvt. Ltd., ONE BKC, Bandra-Kurla Complex, Bandra (East.), Mumbai 400 051.
199	Rahul Shyam Narayan Singh	Security Guard	—,,—
200	Shantaram Pandhari More	Security Guard	—,,—
201	Dilip Harikishan Kori	Security Guard	—,,—
202	Rakesh Ramasare Yadav	Security Guard	—,,—
203	Raj Bahadur Lakhan Singh	Security Guard	—,,—
204	Ranjeet Kumar Anand Prakash Mishra.	Security Guard	—,,—
205	Subhashchandra Deepnarayan Morya.	Security Guard	—,,—
206	Yusuf Anwar Dharwad	Security Guard	—,,—
207	Sachin Valchand Katkar	Security Guard	—,,—
208	Jyoti Pravin Adangale	Ladies Security Guard	—,,—
209	Pawan Kumar Yadav	Security Guard	—,,—
210	Ramasare Girijashankar Yadav	Security Guard	—,,—
211	Sandeep Mahadev Gore	Security Guard	—,,—
212	Vijay Kacharu Divekar	Security Guard	—,,—
213	Pravin Vasant Tikhe	Security Guard	—,,—
214	Riyaz Ahmed Shaikh	Security Guard	—,,—
215	Narsayya Manik Guttedar	Security Guard	—,,—
216	Hemant Kumar Singh	Security Guard	—,,—
217	Sneha Umaji Adake	Ladies Security Guard	—,,—
218	Mukundrao Dagdu Ghode	Security Guard	M/s. Westerly Retail Pvt. Ltd., L & T Seawood Center Mall, Plot No. R-1, Sector 40, Seawood Railway Station, Navi Mumbai 400 706.
219	Ranjit Suryakant More	Security Guard	—,,—
220	Abhishek Keshavprasad Sharma	Security Guard	—,,—
221	Ananda Tukaram Kamble	Security Guard	—,,—
222	Vikrant Kumar Rajendra Sah	Security Guard	—,,—
223	Vikrant Deepak Sonawane	Security Guard	—,,—
224	Amir Hussain Mansoor Ali Shaikh	Security Guard	—,,—
225	Ashish Magan Sabale	Security Guard	—,,—
226	Parivardhan Ramchandra Kare	Security Guard	—,,—
227	Manoj Kumar Dhenukdhari Prasad	Security Guard	—,,—

Schedule I—Concl'd.

(1)	(2)	(3)	(4)
228	Dattatray Bharat Bagal	Security Guard	M/s. Westerly Retail Pvt. Ltd., L & T Seawood Center Mall, Plot No. R-1, Sector 40, Seawood Railway Station, Navi Mumbai 400 706.
229	Harishchandra Dagdu Chavan	Security Guard	—,,—
230	Nilesh Karbhari Sable	Security Guard	—,,—
231	Vishal Shivaji Salunkhe	Security Guard	—,,—
232	Anil Das Rambachan Ram	Security Guard	—,,—
233	Swapnil Krishna Patil	Security Guard	—,,—
234	Balkrishna Dhondiram Bhosale	Security Guard	—,,—
235	Jagdish Bhimrao Kamble	Security Guard	—,,—
236	Ratnadeep Baliram Tandel	Security Guard	—,,—
237	Mahesh Arun Chavan	Security Guard	—,,—
238	Mahesh Yashwant Matal	Security Guard	—,,—
239	Ashok Ramkrishna Mundhe	Security Guard	—,,—
240	Mangesh Mahadev Bhoir	Security Guard	—,,—
241	Pradeep Baban Hojage	Security Guard	—,,—
242	Shital Ashruba Gavane	Ladies Security Guard	—,,—
243	Vijay Vasant Gaikwad	Security Guard	—,,—
244	Ketan Bhalchandra Mhatre	Security Guard	—,,—
245	Chankit Jivan Tandel	Security Guard	—,,—
246	Sushant Shirish Tandel	Security Guard	—,,—
247	Pradip Bhau Mhatre	Security Guard	—,,—
248	Satish Subhash Gite	Security Guard	—,,—
249	Rameshwar Bhausahab Avhad	Security Guard	—,,—
250	Jagdish Jakha Thakur	Security Guard	—,,—
251	Sunil Hanumant Sathe	Security Guard	—,,—
252	Brundaban Naik	Security Guard	—,,—
253	Nijukta Sujit Kumar Lima	Ladies Security Guard	—,,—
254	Vandana Vilas Kature	Ladies Security Guard	—,,—
255	Vinanti Vijay Chavan	Ladies Security Guard	—,,—

Note.— Government of Maharashtra does not take guarantee of any sort as regards to the Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their own risk.

Schedule-II

Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer

1. *Police Verification.*—Police Verification Certificates regarding antecedent of the guards as well as the Employer of Agency such guard is necessary as per the Licence provided under the Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms and conditions of this Licence on the part of Employer Agency.

2. *Training.*—Adequate training shall be imparted to the Security Guards before they are deployed as Private Security Agency (Regulation) Act, 2005 (PASARA 2005.)

3. *Educational Qualifications, Physical Fitness and other requirements.*—Educational Qualification, Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as Follows :—

Minimum Educational Qualification : 8th Standard Passed.

Physical Requirements : (A) (1) Height — 162 c.m.

(2) Weight — 50 kg.

(3) Chest — 79 c.m. (Without Expansion) and 84 c.m. (On Expansion).

(4) Sight — If wearing glasses, the glass should not have excess number.

(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in height and 2 c.m. in chest.

4. *Benefits.*—Benefits for Security Guards shall be as follows :—

(a) *Uniform.*—Two pairs in a year.

(b) *Shoes.*—One pair of leather shoes in a year.

(c) *Rainy and Winter Uniform.*—(Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woolen Coat and Pant.

5. *Wages and other statutory Benefits.*—Exempted Security Guard shall open his account in a Nationalised Bank and Employer agency shall make the Payment of Salary directly to his Bank Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages by 7th of every month. Statemnt showing details of wages paid in From “C” shall be submitted to the Security Guards Board by 10th of every month.

The Agency shall give the following benefits to the Security Guards :—

Ex-Gratia : 10% of wages

Gratuity : 4% of wages

Leave with wages : 6% of wages

Paid Holidays : 1% of wages

Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency with such authority and challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the abovesaid transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

6. *Overtime Allowance.*—Overtime Allowance should not be less than double the rates of wages existing at that time on the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of the Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal Employer, in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and benefits not less favourable than those available under the Scheme.

7. Filling of Returns.—(a) Quarterly Return.—Agency to submit quarterly return to the concerned Security Guard Board in the first week of first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment of Security Guards in Form “A” appended hereto.

(b) Half Yearly Return.—(1) Half Yearly Return in Form ‘ B ’ appended hereto shall be submitted by the Agency in respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security Guard Board.

(2) The Security Guard Agency should make regular contribution of employees’ Provident Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to the Security guard and submit a consolidated report of the above said transaction to the concerned Security Guards Board every six months.

(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of employees’ Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publication of this Notification to the concerned Security Guard Board, Otherwise, the exemption given to the concerned Security Guards will be cancelled.

(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensure that all above returns and statements are regularly received or not and also ensure the correctness of it. If it is not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.

(c) Annual Return.—Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F., E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before 30th of June of every year to the concerned Security Guard Board, along with copies of challans and other details.

8. Enrollment of the Agency with the Board.—The Agency should get itself enrolled with the Board according to the provisions of Clause 13(2) of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date of issuance of this Notification.

9. Registration of Principal Employer of Employer Agency.—The Principal Employer who is engaging exempted Security Guards of the Agency shall get register with the Board as provided under Clause 13(1)(a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification, applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.

10. Enrollment fees.—While getting itself registered with the Board, the Agency should pay Registration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare), Scheme, 2002 within stipulated time.

11. Registered Office.—Every Agency shall have registered office which shall be notified to the Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in name, the same shall be informed to the Government and to the Board alongwith documentary proof thereof within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the Government in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.

12. Allotment of Guards.—The Agency shall not allot their Security Guards to such Principal Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal Employer in that case exemption will be cancelled.

13. Issue of Identity Cards/Attendance Card.—Every Agency shall issue identity card, attendance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.

14. Payment of Legal Dues.—Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted to the Board including gratuity and other legal dues.

15. Employment with one principal Employer at a time.—Every Agency shall also ensure that its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.

16. If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments Payable to such Security Guard.

17. The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions, which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board in future.

18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month on wages paid to the Security Guards the date of agreement made by Agency with principal employer till the date issuing notification under Sec. 23 and after the publishing exemption notification. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency should start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification.

The employer agency who persistantly makes default in remitting the amount of 3% levy within the time limit specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @ 10% of the amount to be remitted.

19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry of agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also submit the details of Security Guards who have left the services due to any reason alongwith details of the Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On receipt of the above details Board will cancel the registration of such exempted Guards.

20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency, the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.

21. The Principal Employer will pay to the agency on a *prorata* basis for the reliever who would be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be 10% of the basic wages, or whichever is higher.

22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of training of the Security Guards, the cost of supervision, administration of profits of the agency the total cost of which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to the agency.

23. The Service Tax /GST will be levied on the total mandatory cost mentioned hereinabove at the rate which is in force at any given point of time.

24. In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an amount of 4% per annum should be delineate.

25. Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.

26. It shall be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all these terms and conditions mentioned in the Notification and scheduled-11 attach with are followed scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which appropriate action should be taken against the concerned as per the Rules.

27. This Notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency Owner. Principle Employer, Security Guards and Recommendation of the Chairman of concerned Security Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the concerned Agency Owner, Principle Employer, Security Guard and the Security Guard Board will be held responsible for any legal consequences arises in future in this regard.

28. This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies (Regulation) Act, 2006 (PASARA) and rules there under are copied scrupulously.

29. Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent actions as per rules.

FORM ' A '

Quarterly Return to be filed by the Agency

Quarterly Return for the months

Date :

(January-March,

April-June,

July-September,

October-December) :

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial Number	Number and Address of the Principal Employer	Location of Security Guards deployed	Name and Category of the Guards
(1)	(2)	(3)	(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ' B '

Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency

Period of Return : January to June/

Date :

July to December.

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial No.	Name and Address of Principal Employer	Total No. of Security Guards Engaged Categorywise	No. of Security Guards who have left the Security Guards Agency Categorywise	Number of Security Guards Newly Recruited Categorywise
(1)	(2)	(3)	(4)	(5)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ' C '

**Statement to be submitted to the Security Guards Board regarding
disbursement of wages**

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial No.	Name of the Security Guard	No. and Date of the Cheque	Amount
(1)	(2)	(3)	(4)

Authorised Signatory,

(Name and Designation).

FORM ' D '

Annual Return to be submitted by Security Guards Agency

Period of Annual Return :

Date :

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial No.	Months (April to March)	Total No. of Security Guards Engaged	Total Wages paid to the Security Guard	The Wages on Which the P.F. contribution is deducted	3% Levy Submitted to the Board
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)

Authorised Signatory,

(Name and Designation).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR,

Section Officer.